

ZENITH FIBRES LIMITED

Mumbai(Regd. Office): 311, Marol Bhavan, Marol Co-op. Ind. Estate Ltd., M.V Road, J.B Nagar Post, Andheri East, Mumbai-400059 Ph# 022-40153860

CIN: L40100MH1989PLC054580 E mail: mumbai@zenithfibres.com URL:www.zenithfibres.com

06th November, 2023

To
The Manager,
BSE Limited,
Corporate Relations Dept.,
Dalal Street,
Mumbai 400 001.

Dear Sir,

Sub: Unaudited Financial Results for the quarter and half year ended on

30.09.2023

Scrip Code No: 514266

Intimation under Regulation 30 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

Pursuant to Regulation 30 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we enclose herewith a copy of unaudited financial results for the quarter and half year ended on 30.09.2023 published in English and vernacular language (Marathi) newspapers. We request you to please take the same on record.

Thanking you,

For Zenith Fibres Limited

Aman Rungta Director

DIN: 03585306

Corp. Office: 103, Synergy House, Subhanpura, Vadodara-390023 Ph#0265-2283744 Fax#0265-2283743 E mail: baroda@zenithfibres.com

Plant : Block 458, P O Tundav, Dist. Vadodara-391775 Tal. Savli , -M#918780601186,91-8780601179 E mail: plant@zenithfibres.com

रोज वाचा दै. 'मुंबई

जाहीर सूचना

सिमॉन डिसोझा, पॅन: एएनएफपीडी७७५५एच हे फ्लॅर क्र.२०२/ए, २रा मजला, एक्स-३१, महावीर दर्शन, शांर्त पार्क, मिरा रोड (पुर्व), ठाणे-४०११०७ (यापुढे सदर फ्लॅट) या जागेचे संयक्त मालक आहेत. माझ्या अशिलांर्न **मर्सिलीन जी. बाप्टीस्ट,** पत्ता: मलायका मल्टी-स्टेट को–ऑप केडिट सोसायटी लि ए / १२ हॅप्पी होम इमारत क्र.२, १ला मजला, शांती पार्क, मिरा रोड (पुर्व), जिल्ह ठाणे-४०११०७ यांच्या नावे सदर फ्लॅटची देखभाल व व्यवस्था राखण्यासाठी दिनांक २९ ऑक्टोबर, २०११ रोजी पुखत्यारपत्र केले होते. सदर मुखत्यारपत्र दिनांक . २९.१०.२०११ रोजी अ.क्र.६८३ अंतर्गत नोटरी पब्लिक ांच्या समक्ष नोंद करण्यात आले होते.

गझ्या अशिलांनी सदर दिनांक २९.१०.२०११ रोजीचे सदर मखत्यारपत्र यापर्वीच रद्द केले आहे आणि माझ्या जांच्या निर्देशनानुसार मी येथे जाहीर सूचना देत आहे की. माझे अशिलांचे सदर फ्लॅटबाबत सदर मखत्यारपत्राच्य आधारावर सदर **मर्सिलीन जी. बाप्टीस्ट** यांच्यासः कोणताही व्यवहार करू नये.

जर कोणा व्यक्तीस संस्थेने सदर **मर्सिलीन जी. बाप्टीस्ट** पांच्यासह कोणताही व्यवहार केला असल्यास त्याकरित माझे अशील जबाबदार असणार नाहीत याची नोंद घ्यावी दिनांक:0५.११.२0२३ सुनिल त्यार्ग

(वकील उच्च न्यायालय) भारत शासन नोटर कार्यालय: बी/५८. शांती शॉपिंग सेन्टर. मिरा रोड रेल्वे न्थानका समोर, मिरा रोड (पुर्व), जिल्हा ठाणे-४०११०७.

PUBLIC NOTICE

TAKE NOTICE THAT our clients are intending to purchase from Mr. Navin M. Rupan Proprietor M/s. Viva Food Products the property admeasuring 1607.94 Sq meter (as per propert card) Jambivali Taluka, Land with Ground plus Storey Building structure known as Shed No. W-6 Anand Nagar, MIDC Addl. Ambernath Industria Area, Ambernath 421506 more over described i the Schedule hereto below free from a

Any person having any claim or right in respect of the said property by way of inheritance share, sale, mortgage, lease, lien, license, gift possession or encumbrance howscover or otherwise is hereby required to intimate to the undersigned within 15 days from the date or the control of publication of this notice of his such claim, if any with all supporting documents failing which the sai Property will be transfer without reference with further completion of documentation and to such claim and the claims, if any, of such person shall be reated as waived and not binding on our clien

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO: All that piece & parcel land with structure propert admeasuring 1607.94 Sq meter (as per propert card) Jambivali Taluka, Land with Ground plus Storey Building structure known as Shed No. W-66 Anand Nagar, MIDC Addl. Ambernath Industria Area, Ambernath 421506 lying under Taluka Ambernath District and Registration District Thane

Dated this 5[™] November 2023 Asadali Mazgaonwala, M/s, Makker & Co Shop No. 7B. Shamii Morarii Bld Champshi Bhimji Road, Opp Mazgaon Tower Mazgaon, Mumbai - 400 010.

PUBLIC NOTICE

Notice hereby given to the public at large that my client Mrs. NIRMALA JAYPRAKASH DUBEY and her husband Late Mr JAYPRAKASH R. DUBEY, were the join owners of Flat bearing Flat No.404, Shree Park CHS Ltd, Near Opp. D-Mart, Hatkesh Mira Bhavander Road, Mira Road (E), Dist Thane and were members of the nolding 50% shares each, Mr. JAYPRAKAS R. DÜBEY died on 07/08/2017, leaving behind my client, and (1) Mr. VIKAS J DUBEY (2) Ms. SEEMA J. DUBEY (3) Ms DEEPA J. DUBEY & (4) Mr. ALOK J. DUBE all sons and daughters of late M JAYPRAKASH R.DUBEY), as his only heirs and legal representatives.

That my client is making an application to the Society Shree Park CHS Ltd, for the transfer of 50% shares and interests in the apital/Property of the Society in respect o the said flat of the deceased, in her name. All other heirs/children have given their No Objections to the society for transfer of the shares and interests of the deceased in the others name Mrs NIRMALA JAYPRAKASH DUBEY

This Notice is hereby given, inviting an laims/objections from other heirs, if any, o laimant/s, for the transfer of all shares and iterest of the deceased member in the apital/property of the Society within a period of 14 days from the publication of this notice If no claims, objections are received within the stipulated time, the society shall be free to ansfer the shares and interest of the deceased in the capital/property of the Society, in the name of Mrs. NIRMALA JAYPRAKASH DUBEY.

M.M. Ansari (Advocate & Notary) A-74, Shanti Shopping Centre, Mira Road (East) Dist Thane 401107. Date 05/11/2023

जाहीर सूचना सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे

की, माझे अशील **श्री. सागर धिरज पांचाल,** र/ छोली क्र.२/ए, १ला मजला, नुर मोहम्मव स्टोववाला चाळ, कोकणी पाडा, त्रिवेणी नगर, कुरार ााव, मालाड (पुर्व), मुंबई-४०००९७ वास्तव्यास आहेत. माझे अशिलांनी मला सुचित केले आहे की, सदर मालमत्तेच्या अधिकाराची चौकशी करावी आणि अधिकाराचे मुक्तता करारनाम उद्देशाकरिता जाहीर सूचना प्रसिद्ध करावी. स्वर्गीय श्री. धिरज नटवरलाल पांचाल हे स्थावर मालमत्त अर्थात दुकान (१) दुकान क्र.१२ए/११, तळमजला व १ला मजला, क्षेत्रफळ तळमजला ९.८७ चौ.मी. बिल्टअप क्षेत्र आणि १ला मजला क्षेत्रफळ १७.३३ चौ.मी. बिल्टअप, (२) दकान क्र.१२, तळमजला व १ला मजला, तळमजला क्षेत्रफळ २२.६९ चौ.मी. बिल्टअप आणि १ला मजला, क्षेत्रफळ २१.४६ चौ.मी. बिल्टअप, (३) दकान क्र.१३, तळमजला. व १ला मजला, एम. इद्रिस चाळ, इद्रिस कंपाऊंड हणून ज्ञात इमारत, गोरेगाव मुलुंड लिंक रोड, गोरेगाव (पुर्वे), मुंबई-४०००६३, क्षेत्रफळ तळमजला २४.९० चौ.मी. बिल्टअप आणि १ला मजला, क्षेत्रफळ २५.२५ चौ.मी. बिल्टअप, जमीन सीटीएस क्र.१०२, सर्व्हे क्र.७०, हिस्सा क्र.२, महसूल गाव पहाडी, ता. बोरिवली, बुहन्मुंबई महानगरपालिकेच्य मर्यादेत आणि मुंबई उपनगर जिल्ह्यातील उपनिबंधकांच्या न्यायकक्षेत असलेल्या जागेचे एकमेव मालक होते. स्वर्गीय श्री. धिरज नटवरलाल पांचाल यांचे मालाड पुर्व, मुंबई येथे दिनांक १८ जुलै, २०२१ रोजी निधन झाले, त्यांच्या पश्चात कायदेशीय वारसदार १) श्री. सागर धिरज पांचाल (मलगा) व २) कुमारी हिरा धिरजकुमार पांचाल (मुलगी) हे सदर मालमत्तेचे मालक आहेत

जर कोणा व्यक्तीस सदर मालमत्तेबाबत विक्री अदलाबदल, तारण, बक्षीस, न्यास, अधिभार परिरक्षा, वारसाहक, ताबा, भाडेपड़ा, मालकी हक्ष किंवा अन्य इतर प्रकारे काही दावा असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात खालील स्वाक्षरीकर्त्यांचे **कार्यालय** क.४९. तळमजला. अजंता स्क्वेअर मॉल बोरिवली (प.), मुंबई-४०००९२ येथे सदर सूचनेच्या तारखेपासून **१४ दिवसांत** कळवावे. अन्यथा अशा व्यक्तींचे दावा/आक्षेप काही असल्यास ते पुढील कोणत्याही माहितीशिवाय त्याग केले आहेत असे समजले जाईल आणि पुढे विचारात घेतले जाणार नाही.

विवेक त्रिपाठी, वकील

दुकान क्र.४९, तळमजला, अजंता स्क्वेअर मॉल, रामलिला मैदानासमोर, बोरिवली (प.), मुंबई-४०००९२. मोबा.:९८१९४६८७९ ठिकाण: मंबर्ड दिनांक: ०५.११.२०२३

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the general public that my clients (1) Mr. SUNILKUMAR DHIRUBHAI CHALUDIYA and (2) Mrs. KAJAL SUNILKUMAR CHALUDIYA are intending to purchase the Flat No. 110, 7th floor, Rehab Building No. 10, 'C' Wing, Radhakrishna Vadar SRA CHSI Dhanjiwadi, Rani Sati Marg, Malad (E) Mumbai- 400097, admeasuring 225 Sq.ft from (1) Mrs. CHAMPABEN VALLABHBHAI PATEL (2) Mr. NILESH VALLABHBHAI MIYANI alias PATEL (3) Mr. PARESH VALLABHBHAI PATEL being the only legal heirs of late VALLABHBHAI SAVJIBHAI PATEL (who was the owner of said flat) and the said VALLABHBHA SAVJIBHAI PATEL expired on 04/06/2022 with clear and marketable title free from all encumbrances.

If Any person /claimants having objection or claim by way of sale, exchange, mortgage charge, gift, trust, maintenance, inheritance possession, lease, lien, tenancy, license easement or otherwise etc.. of whatsoeve nature with respect to said flat are requested to make the same known in writing along with copies of supporting documents in respect o their objection/ claim to the undersigned Adv. Mr. K.R. Pandey, at Bhandarkar Bhavar Court Lane, Borivali (W). Mumbai- 92, withir 14 days from the date of publication of this notice, failing which the objection / claim of such person/s will be deemed to have bee waived and / or abandoned.

Dated this 1st November, 2023 Adv. K. R. PANDEY

जाहीर सूचना

र्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील श्रीमती नीता रमेश गाला. श्रीमती एकता रोजक देधिया आणि श्रीमती प्रियांका रमेश गाला हे फ्लॅट क्र.११०२, क्षेत्रफळ ११५६ चौ.फु. रेरा कार्पेट क्षेत्र, ११वा मजला, मयुर पंख म्हणून ज्ञात इमारत, प्लॉट जमीन एस.क्र.६१, एच.क्र.३ व ५, उपविभाग प्लॉट क्र.ए, सीटीएस क्र.२८०/ए/ए-१, गाव कानेरी, तालुका बोरिवली, दत्तपाडा रोड, राजेंद्र नगर, बोरिवली (पुर्व)-४०००६६ यापुढे सदर फ्लॅट, या जागेचे सह-मालक आहेत पास्या अभिलांनी प्रला कळविले आहे की सदर फ्लॅट हे जुनी इमारत पाडल्यानंतर मे. ब्राईटमेन बिल्डस्पेसेस एलएल त्यादारे बांधण्यात आलेल्या नवीन डमारतीमध्ये आहे जुन्या इमारतीमधील २रा मजल्यावरील फ्लॅट क्र.७ बाबतचे . दिनांक १८.०७.२०२२ रोजीचे आणि फ्लॅट क्र.८ बाबत दिनांक २२.०४.१९९० रोजीचे भागप्रमाणपत्र तसेच अन्य स्तावेजांसह मुळ करारनामा हरवले आहेत आणि शोध घेऊनही सापडलेले नाही म्हणन माझ्या अशिलांनी बोरिवली गोलीस ठाणे येथे लापता नोंद क्र.१००८१४-२०२३ धारक दिनांक ०४.११.२०२३ रोजी ऑनलाईन पोलीस तक्रान नोंद केली आहे (यापुढे सदर हरवलेले दस्तावेज).

जर कोणा व्यक्तीस, संस्थेस सदर फ्लॅट क्र.७ व फ्लॅट **क.८ चे सदर हरवलेल्या दस्तावेजांच्या बाबत का**ही दावा किंवा आक्षेप असल्यास त्यांनी खालील स्वाक्षरीकर्ता यांना त्यांचे कार्यालय पत्त्यावर योग्य दस्तावेजी पुराव्यांसह सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १५ दिवसात कळवावे. अन्यथ असे दावा अस्तित्वात नाही किंवा त्याग किंवा स्थगित केले आहेत असे समजले जाईल आणि खालील स्वाक्षरीकर्त्यांकडून माझ्या अशिलास ना-दावा प्रमाणपत्र वितरीत केले जाईल.

(वकील उच्च न्यायालय) देनांक:०५.११.२०२३ नोटरी भारत शासन कार्यालयः बी/७८, शांती शॉपिंग सेन्टर, मिरा रोड रेल्वे स्थानका समोर, मिरा रोड (पुर्व), जिल्हा ठाणे–४०१९०७.

जाहीर नोटीस

या जाहीर नोटीसी दारे तमाम लोकांस कळविण्यात येते की गाव मौजे आचोळे, ता. वसई, जि. पालघर येथील सर्वे क्रमांक 120, हि. नं. 10, क्षेत्र हे. आर 0.01.50, आकारणी रू.00 33 पैसे असी जमीन मेळकत **श्री संतोष लक्ष्मण चौधरी** व इतर यांच्या मालकी व कब्जेवहिवाटीची आहे. सदर मिळकतीर्च मालकी निर्वेध (टायटल क्लियर) असणे बाबत माझे अशिलां तर्फे सदरची जाहिर नोटीस प्रसिद्ध करीत आहे. तरी सदर मिळकतीवर कोणांचा गहाण, दान वारसा, साठेकरारव अन्य कोणत्याही प्रकारचा हक्क हितसंबंध. वहिवाट. कब्जा. बोजा असल्यास त्यार्च लेखी व योग्य कागढपत्रा सहित सदर नोटिस प्रसिद्ध झाले पासून **14** दिवसात फ्लॅट नं. **02,** न्यु अविष्कार बिल्डिंग संगम मेडिकल स्टोर गल्ली आचोले रोड नालासोपारा पुर्व, ता. वसई, जि. पालघरचा पत्यावर संपर्क साधावा अन्यथा असा कोणाचा हक्क नाही व असल्यास सोडन दिला आहे. असे समझण्यात येईल

ह्याची नोंद घ्यावी. अरुण एस सिंह दिनांक: ०५/११/२०२३ **(वकील उच्च न्यायालय)**

PUBLIC NOTICE Mrs. Mamta Kewal Batra & Mr. Kewal H. Batra who purchased a flat (described in Schedu nereunder as Old Property/ Flat) from Mr. Cresswe Joslyn Alex vide Agreement for Sale dated 07.05.2019 regd. under No. BDR-16/ 4191/ 2019. Mr. Cresswell was entitled to the said Old Flat being the legal heir of Edward Micheal Alex and vide Deed regd, under No. BDR-15/ 6350/ 2018 BDR-15/ 6351/ 2018 and BDR-15/ 5894/ 2018 executedby other legal heirs in his favor and post redevelopment of Old flat by demolition of Old building my clients got entitled to New Flat (described Schedule here under as New Property/ Flat) b n Agreement for Permanent Alternate Accommodati ateď 28.03.2023 regd. Under No. BDR-15/ 5091/ 2023 Any person/ heirs or organization with any claim of nterest in the property is/ are requested to contact m office within seven days of the publication of this notice f no claim is made within seven days, my clients wil roceed with marketable and absolute title to the roperty, free from encumbrances.

Schedule of the Old Property/ Flat:

Flat No. 51, 2nd floor, Bldg.- Our Home CHS.Ltd. Sahakar Nagar, Andheri West, Mumbai- 5: Schedule of the New Property/ Flat:

Flat No. B-904, 9th floor, Bldg.-Mantri Our Home Sahakar Nagar, Andheri West, Mumbai– 5

Adv. Bavadeepika Shetty (Advocate High Court) Gala No.7, Bldg A-2, Ideal CHSL, Sector-6, Shantinagar, Mira Road East, Thane-401107 Place: Mumbai Date: 05.11.2023

जाहीर सूचना

श्री. अजहर अब्दुल अझिझ अन्सारी व श्रीमती जैबुन निशा अजहर अन्सारी हे फ्लंट क्र.ए/१०३, १त मजला, क्रिस्टल अपार्टमेंट, अंबावाडी, तुळींज रोड नालासोपारा (पुर्व), तालुका वसई, जिल्हा पालघर महाराष्ट्र-४०१२०३, सर्व्हे क्र.१२४, हिस्सा क्र.३, गाव तुळींज, नालासोपारा (पुर्व), तालुका वसई, जिल्ह . गालघर येथील जागेचे मालक आहेत. मे. ए.वाय **हन्स्ट्रक्शन्स,** बिल्डर, एक भाग आणि <mark>श्री. अजह</mark> गब्दुल अझिझ अन्सारी व श्रीमती जैबुन निश अजहर अन्सारी, खरेदीदार, अन्य भाग यांच्या दरम्या प्रालेला दिनांक २८.१२.२०११ रोजीचे अ.क्र.१६५४८ २०११ अंतर्गत वसई–३ चे उपनिबंधकांकडे नोंदणीकु ग्सलेले दिनांक २८ डिसेंबर, २०११ रोजीचे मुळ विर्क्र फरारनामा हरवले आहे **श्री. अजहर अब्दल अझि**झ **अन्सारी** यांनी तुळींज पोलीस ठाणे येथे दिनांक)४.११.२०२३ रोजीचे लापता नोंद क्र.३३७७६/२०२: अंतर्गत तक्रार नोंद केली आहे.

जर बँकेस, वित्तीय संस्थेस, व्यक्ती इत्यादींना विनंत<u>ी</u> आहे की, त्यांनी सदर हरवलेल्या करारनामाबाबत विक्री तारण, बक्षीस, मालकी हक, वारसाहक इत्यादी मार्फ सदर मालमत्तेमधील अधिकार, हक्क, हित असल्यास ऱ्यांच्याकडून योग्य पुराव्यांसह त्यांचे दावा, आक्षेपबाबन गझे अशील किंवा माझ्याकडे सदर सूचनेपासून १४ **दिवसात** कळवावे. अन्यथा असे समजले जाईल की ऱ्यावर कोणताही दावा नाही.

दिनांक:0५.११.२0२३ **(वकील उच्च न्यायालय**) फ्लॅट क्र.0३, १ला मजला, साई निकेतन दत्त नगर विरार रोड, नालासोपारा (पुर्व), ता. वसई, जि. पालघर ोबा.: ७९७२८००७४२

जाहीर सूचना

म्हणून सदर सूचना देण्यात येत आहे.

दावेदार/आक्षेपकर्ता यांच्याकडन त्यांच्या दाव्याच्य

दस्तावेजी पुराव्यांच्या प्रतीसह सदर सूचन

प्रकाशनापासून **१५ दिवसांत** दावा/आक्षेप

मागवित आहेत. उपरोक्त कालावधीत दावा किंवा

आक्षेप प्राप्त न झाल्यास इच्छुक खरेदीदाराकडे

सदर फ्लॅट विक्री करण्यास माझे अशील मुक्त

दिनांक: ५.११.२०२३ एच.एम. पांडे

दुकान क्र.२४, गोकुळ टॉवर, तुळींज रोड,

मोबा.:९९८७३४०१६१/९८१९८४३९७४

ालासोपारा (पुर्व), जिल्हा पालघर-४०१२०९

सूचना

माझे अशील **श्री. हिरालाल हिम्मतलाल जैन** हे

फ्लॅट क्र.२१०. २रा मजला. शिवाजी नगर को

ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, डिलाईल

रोद्र. एन.एम. जोशी मार्ग, मंबई-४०००१३ येथील

जागेचे मालक आहेत यांच्या वतीने सर्वसामान

बिल्डर आणि मॉन्टी जॉन पिन्टो यांच्या दरम्या

उपरोक्त फ्लॅट क्र.२१० बाबत झालेला प्रथम मृद्य

करारनामा माझ्या अशिलाकडून हरवला आहे आणि

जर अन्य व्यक्तीस किंवा वित्तीय संस्थेस, बँकेस,

सदर फ्लॅट क. २१० बाबत मालकी हक. तारण

बक्षीस, वारसाहक, न्यास किंवा अन्य इतर प्रकार

कोणताही दावा असल्यास त्यांनी आवश्यक

दस्तावेजी पुराव्यांसह आजच्या तारखेपासून १५

दिवसांत खालील स्वाक्षरीकर्ता विकलाकडे

कळवावे. विहित कालावधीत दावा प्राप्त न झाल्यास

हरवलेल्या दस्तावेजाच्या आधारावर मालमत्तेव

मालमत्तेची अनुसुची

निवासी फ्लॅट क्र.२१०, २रा मजला, शिवाजी नगर

को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, डिलाईल

रोड, एन.एम. जोशी मार्ग, मंबई-४०००१३ आणि

सदर इमारत लोअर परळ विभागाचा सी.एस.क्र.२/

१०५ धारक जिमनीचे सर्व भाग व खंड यावर

सही/-

ॲड. संतोष आर. पाटील

डी-४, श्री पिंपळेश्वर कोहौसोलि.,

एम.पी. मार्ग, करी रोड (प.), मुंबई-४०००१३.

कोणताही दावा नाही असे समजले जाईल.

जनतेस येथे सचना देण्यात येत आहे.

सापडलेले नाही.

बांधलेली आहे.

दिनांक: ०४.११.२०२३

मुंबई

सही/

वकील, उच न्यायालय

असतील

ठिकाणः नालासोपारा

सर्व संबंधितास या जाहीर सुचने द्वारे असे कळविण्यात येते कि, **श्री मनोहर बाबुराव कडके** सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील श्रीमती एम.च्ही. चांदिनी यांचे मालकीची सदनिका कमांक 003 बिल्डिंग या फ्लॅट क्र.एफ/०४, सी विंग, १ला मजला नं २९ जी, लक्ष्मी एसआरए सिएचएस लि ,संघष क्षेत्रफळ ३७४.६३ चौ.फु., नालंदा को नगर, चांदिवली फार्म रोड ,अंधेरी पूर्व, मुंबई ४०००७२ येथे स्थित आहे. सदर सदनिकेचे मुळ ऑप.हौसोलि. म्हणून ज्ञात इमारत, जमीन सर्व्हे क्र.५८, हिस्सा क्र.१/१/१+२ भाग, तुळींज रोड मालक श्रीमती कमलाबाई किसन रेडडी ह्या दि २१ महेश पार्क, नालासोपारा पूर्व, तालुका वसई ०४.२०१२ व श्री क्रिष्ना माला रेडडी हे दि.२२.०८ जिल्हा पालघर-४०१२०९ येथील जागेच्या मालक १९९७ रोजी मयत झाले असून त्यांस श्री मनोहर बाबूराव कडके हे एकमेव वारस आहेत व इतर कोणतेही वरस नाहीत. तरीदेखील सदर सदनिकेवर आहेत. त्या उपरोक्त सोसायटीच्या सदस्या असून उपरोक्त सोसायटीद्वारे वितरीत भागप्रमाणपः कोणत्याही इसमााचा व्यकतीचा वा संस्थेच क.१५ अंतर्गत वितरीत अनक्रमांक ७१ ते ७ वारसाने,गहाण,दान,बोजा,दावा,विक्री,अदलाबदल शेअर्स अन्वये रु.५०/- प्रत्येकीचे ५ पुर्णपण भाडेपड्डा इत्यादी वा अन्य कोणत्याही प्रकारचा हक्व भरणा केलेल्या शेअर्सच्या धारक आहेत. ज्याअथी हितसंबंध व अधिकार असल्यास सदर नोटीस सदर फ्लॅट मुळत: त्यांचे पती स्वर्गीय श्री परिसद्ध झाल्याापासून **७** दिवसांचे आत लेखी एम. रामचंद्रन यांच्या नावे होते, यांचे कागदोपत्री पुराव्यासहित ऍड भक्ती वि ठाकुर , २०४ सने हाईट्स बिल्डिंग न्यू गोल्डन नेस्ट रोड,बालाजी ११.१०.२०१५ रोजी निधन झाले आणि तदनंत ज्वेलर्स जवळ , भाईंदर पूर्व . ता व जि ठाणे ४०११०५ यावर आपली हरकत नोंदवावी.अन्यथा तसा सदर फ्लॅट त्यांच्या नावे हस्तांतर करण्यात आले आता माझ्या अशिलांना सदर फ्लॅटच्या कोणचाही व कोणत्याही प्रकारचा हक्क हितसंबंध व खरेदीदाराकडे फ्लॅट विक्री करण्याची इच्छा आहे अधिकार नाही व असल्यास तो सोडून दिलेला आहे असे समजण्यात येईल ह्याची संबंधीतानी नोंद घ्यावी कागदोपत्री पुराव्यविना आलेल्या हरकतीचा विचार केला जाणार नाही. खालील स्वाक्षरीकर्ता वकील याद्वारे सदर फ्लॅटमधील अधिकार, हक्क, हित किंवा दावाबाबत

> ॲड.भक्ती वि. ठाकूर वकील ,उच्च न्यायाल

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सचना देण्यात येत आहे की. स्वर्गीय श्री. अनंत मारुती यटम हे फ्लॅर क्र.ए-२०३, २रा मजला, इमारत क्र.१२ जयराजरत्न को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि., शास्त्री नगर रोड क्र.२, न्यु शास्त्री नगर <mark>गोरेगाव (पश्चिम), मुंबई-४००१०४,</mark> क्षेत्रफळ ५४० चौ.फु. कार्पेट क्षेत्र, सीटीएस क्र.२१७, गाव पहाडी. गोरेगाव पश्चिम. तालका बोरिवली. मंबई उपनगर जिल्हा येथील जागेचे मळ मालक होते सदर मळ मालक श्री. अनंत मारुती यटम यांचे ३१.०१.२००९ रोजी निधन झाले आणि त्यांर्च पत्नी **श्रीमती प्रमिला अनंत यटम** यांचेई २१.०९.२०२१ रोजी कोणतेही वारसदार न नेमत निधन झाले आणि मयताचे अन्य कायदेशी वारसदारांना सदर फ्लॅट क्र.२०३ आणि शेअर्सबाबत त्यांचे अविभाजीत शेअर्स, अधिकार, हक्क व हित माये अशील **श्री रविंद अनंत यूटम** यांच्या नावे मक्त करण्याची इच्छा आहे. माझे अशील **श्री** रविंद्र अनंत यटम यांना सदर फ्लॅट व शेअस ऱ्यांच्या नावे सोसायटीच्या नोंद पुस्तकात मयताचे कायदेशीर वारसदार व प्रतिनिधी म्हणन हस्तांत

करण्यासाठी अर्ज करण्याची इच्छा आहे. जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅट किंवा भागावर विक्री बक्षीस, तारण, अधिभार, मालकी हक, वारसा किंवा अन्य इतर प्रकारे कोणत्याही स्वरुपाचा दावा. अधिकार, हक्क व हित असल्यास त्यांनी योग्य दस्तावेजी पुराव्यांसह सदर सूचना प्रकाशन तारखेपासून **१५ दिवसांत** खालील स्वाक्षरीकर्त्यांना खाली नमुद केलेल्या पत्त्यावर कळवावे. विहित कालावधीत आक्षेप प्राप्त न झाल्यास असे समजल जाईल की, सदर फ्लॅटवर कोणीही दावेदार नाही आणि माझे अशील सदर फ्लॅटबाबत सर्व कायदेशी प्रक्रिया पुर्ण करतील.

वाय.सी. दुबे वकील व नोटरी हेम क्लासिक कोहौसोलि.ची मागची बाजु, न्यु इर टॉकिजच्या समोर, एस.व्ही. रोड, मालाड (प.)

मुंबई-४०००६४. मोबा.:९८२०९४२१३५ ठिकाण: मुंबई दिनांक:0३.११.२0२३

जाहीर सूचना

येथे सर्वांना सचना देण्यात येत आहे की. माझे अशील अर्थात संगीता यशवंत शिंदे या फ्लॅर क्र.३०६, ३रा मजला, 'डी'-विंग, इमारत क्र.५, क्षेत्रफळ २२५ चौ.फु. कार्पेट, कृष्णगिरी एसआरए को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि. म्हणून ज्ञात सोसायटी, संघर्ष नगर, <mark>चांदिवली फार्म रोड,</mark> जमीन प्लॉट सी.टी.एस.क्र.११ ए (भाग), <mark>गाव चांदिवली, अंधेरी</mark> (पुर्व), मुंबई-४०००७२ या जागेच्या मालक आहेत, त्यांनी असे प्रस्तुत केले आहे की. १) वन संवर्धक आणि संचालक, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरिवली यांनी वितरीत दिनांक १०.०४.२००८ रोजीचे जावक क्र.बी/२०/लॅण्ड/१८/२००८-०९, बोरिवली धारक आदेशानुसार सदर फ्लॅट यशवंत तुकाराम शिंदे यांना दिला होता, (२) ज्याअर्थी, श्री. यशवंत तकाराम शिंदे यांचे ०३.०९.२००९ रोजी निधन झाले**.** त्यांच्या पश्चात **संगीता यशवंत शिंदे** ् या सदर फ्लॅटबाबत कायदेशीर वारसदार व प्रतिनिधी आहेत. (३) ज्याअर्थी. सोसायटीने योग्य प्रक्रिया करून <mark>श्रीमती संगीता यशवंत शिंदे</mark> यांच्या नावे सदर फ्लॅटबाबत शेअर्स आणि सदर फ्लॅट हस्तांतर केला.

जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅट किंवा भागावर विक्री, बक्षीस, भाडेपट्टा, अदलाबदल, तारण अधिभार, मालकी हक्क, न्यास, ताबा, कायदेशीर हक्क, जप्ती किंवा अन्य इतर प्रकारे कोणतार्ह हिताचा दावा असल्यास किंवा जर कोणाही व्यक्तीस उपरोक्त करारनामा किंवा अधिकार लय क्र. ३, तर कम्पाऊः दक्षिण हॉटेलजवळ, दहिसर चेक नाका, दहिसर (पु.), मुंबई-४०००६८ येथे आजच्या तारखेपासून **७ दिवसात** कळवावे, अन्यथा सदर फ्लॅटवर कोणताही दावा नाही असे समजले जाईल.

ठिकाण: मुंबई दिनांक: 0५.११.२०२३

श्री. किरण ई. कोचरेकर के.के. असोसिएटस्, वकील

Court Room No. IN THE BOMBAY CITY CIVIL COURT AT DINDOSHI **BORIVALI DIVISION** S.C. SUIT NO. 2280 OF 2022

Mrs Ruchita Uday Sahay Aged 45 years, Occ. Business Having address at C/A-003, Hrishikesh Builsing, Apna Ghar Society Lokhandwala Complex 4-Bunglow Andheri West Mumbai- 400053 Mobile No. 98221009194 Email ID: rchibsahay28gmail.com ... Plaintiff V/s

1. M/s. Executive Airways Pvt. Ltd. Having registered office at Malkhani Chambers, Ground Floor, Off. Nehru Road, Near Domestic Airport, Vile Parle (East), Mumbai-400099

2. Mr. Nikhil Thampi S/o Late Pradeep Thampi, Aged 32 years, Occ; Dress Designer, Residing at A Meghdoot Building 2101, Back Road Lokhandwala Complex, 4 Bunglow, Andheri West, Mumbai-400053 3. Ms. Daksha Thampi, Wo Pradeep Thampi, Aged 60 years, Occihousewife, Residing at A Meghdoot Building 2101, Back Road, Lokhandwala Complex, 4 Bunglow, Andheri West, Mumbai-400053 .. Defendants

Notice that, Plaintiffs will be moved before this hon'ble Court H.H.J presiding in **C.R. No. 04 on 04.12. 2023** at 11.00 am/ 2.45 O Clock, in the afternoon by the abovenamed is entitled for the following reliefs.

a. That plaintiff is entitled for a declaration from this Hon'ble Court, for permanent order of injunction from this Hon'ble Court that the Defendants herself, her family members and of any person or person claiming through or under her be restrained by permanent order of injunction of this Hon'ble Court, from creating third party right, title and interest in the suit premises or selling or disposing of the suit premises i.e. Shop Premises, being Shop Premises, being Shop No. 14, adm. 977 sq ft, consisting of Basement, Ground Floor and First Floor, building known as "c" wing, Shreedham Splendour at Oshiwara Sandipani Teachers Co. operative Society Ltd, Oshiwara, Jogeshwari West, Mumbai -400102. b. That pending the hearing and final disposal of this suit, the Defendants

herself, her family members, and or any person claiming through or under her be restrained by temporary order of this Hon'ble Court, from creating third party right, title and interest in the suit oremises or selling or disposing of the suit premises i.e. Shop No. 14, adm. 977 sq. ft. consisting of Basement, Ground Floor and First Floor, building known as "C" wing, Shreedham Splendour at Oshiwara Sandipani Teachers Co. operative Society Ltd, Oshiwara, Jogeshwari, West, Mumbai -400102. c. That the pending the hearing and final disposal of this suit, this Hon'ble Court be please to appoint court Receiver, Mumbai and appoint the Plaintiff as an agent of the Court Receiver in respect of the suit premises i.e. Shop No. 14, adm. 977 sq. ft. consisting of Basement, Ground Floor and First Floor, building known as "C" wing; Shreedham Splendour at Oshiwara Sandipani Teachers Co. operative Society Ltd, Oshiwara Jogeshwari, West, Mumbai -400102.

d. Interim and ad interim relief in terms of prayers clauses (b), (c) abobe be granted.

e. Such other and further relief as the nature and circumstances of the case may require be granted.
Dated this _____ 20 ___ day of October, 2023
For Registrar

at Ďindoshi Sealer Dated this 20 day of October, 2023 A.K. Upadhyay Amit A. Upadhyay Advocate for Plaintiff Off-1, Shree Ganesh Darshan Moregaon Virar Road, Nallasopara East

City Civil Court

Palghar - 401 209

Mob. No. 9322601547



E Zenith Fibres Limited

311, Marol Bhavan, 3rd Floor, Marol Co-Op. Indl. Estate Ltd., M.V. Road, J.B. Nagar Post, Andheri (E), Mumbai-400 059. Tel.: 022-40153860 /E-Mail: <u>mumbai@zenithfibres.com</u>, CIN: L40100MH1989PLC054580 STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED ON 30TH SEPTEMBER, 2023

	(Rs. in Lakh									
Sr.			Quarter Ended			Half Year Ended				
No	Particulars	30.09.2023	30.06.2023	30.09.2022	30.09.2023	30.9.2022	31/03/2023			
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)			
1	Total Income from Operations	1,123.36	611.75	1574.52	1735.11	3,092.73	5279.43			
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	128.25	(43.10)	212.49	85.75	338.11	382.36			
3	Net Profit/(Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	128.25	(43.10)	212.49	85.75	338.11	382.36			
4	Net Profit/(Loss) for the period after Tax, (after Exceptional and/or Extraordinary items)	94.71	(32.15)	159.81	62.57	253.39	283.82			
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income]	94.71	(32.15)	159.81	62.57	253.39	280.01			
6	Equity Share Capital (Face value Rs.10/- each)	394.41	394.41	394.41	394.41	394.41	394.41			
7	Earnings per equity Share (of Rs. 10/- each) (1) Basic(Rs.) (2) Diluted (Rs.)	2.40 2.40	(0.82) (0.82)	4.05 4.05	1.59 1.59	6.42 6.42	7.20 7.20			
No	Note :									

The above is an Extract of the detailed format of results for guarter and year ended on 31.09.2023 filed with the stock exchange under Regulation - 33 of the SEBI (Listing and Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and approved by Board on 4th November, 2023 . The format of the standalone quarterly results are available or the website of the stock exchange (www.bseindia.com) and the Company's website (www.zenithfibres.com) Date: 04.11.2023 By Order of the Board of Directors Place : Vadodara Sanjeev Rungta (Executive Chairman) DIN: 00053602

SBFC एसबीएफसी फायनान्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालयः यूनिट क्र.१०३, पहिला मजला, सी ॲण्ड बी स्क्वेअर, संगम कॉम्प्लेक्स, गाव चकाला, अंधेरी - कुर्ला रोड, अंधेरी पूर्व, मुंबई-४०० ०५९.

ताबा सूचना

नियम-८(२) (सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२) अन्वये

लील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अंतर्गत प्राधिकृत अधिकारी आहे आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ८ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी वितरीत केलेल्या मागणी सूचनेनुसा

कर्जदार / सहकर्जदार यांना सदर सूचना प्राप्त तार	खेपासून ६० दिवसांच्या आत देय रक्कम जमा करण्यास सांगण्यात आले होते.	~ 3
कर्जदार यांनी वर नमूद केलेली रक्कम भरण्यास अस मालमत्तेचा ताबा कायद्याच्या कलम १३(४) सहर	मर्थं द्राले असून कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, खालीर ग्राचिता सदर अधिनियमाचे नियम ८ अन्वये खाली नमूद तारखेला घेतलेला आहे. वध करण्यात येते की, सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालम	
एसबीएफसी फायनान्स लिमिटेड च्या अधीन असे		
कर्जदाराचे नाव व पत्ता आणि मागणी सूचना दिनांक	मालमत्तेचे वर्णन आणि ताबा दिनांक	ताबा सूचनेत मागणी केलेली रक्कम (रू.)
१. विवेक दुर्गाप्रसाद जैस्वाल, सी/१०३ कृष्णा नगर, ऑप लिंक रोड, वसई पूर्व, ठाणे, मुंबई, महाराष्ट्र -४०१२०१, सागणी सूचना तारीख: २४ नोव्हेंबर २०२२ कर्ज क्र. १११००००७६५४डीएच (पीआर००६८५८७६)	फ्लॅट बेअरिंग क्र. १०२, पहिल्या मजल्यावर, ए विंगमध्ये, क्षेत्रफळ सुमारे ४१७,०६ चौ. फूट. (कार्पेट क्षेत्र), म्हणजे ४६.५२ चौ.मी. (बिल्ट अप क्षेत्र), सन निधी पार्क ए अण्ड ची को. ऑप. ही.सो.लि. म्हणून ज्ञात इमारतीत, बांधकामित वामेन सल्हें क्र.५७(३४५), हिस्सा क्र.६/२,६/३ आणि ६/४, गाव आचोळे, वसई (पूर्व), तालुका वसई, बिल्हा पाराच्यर येथील वसई -१/२/३/४/५/६ च्या हमी उप-निवधकाच्या कार्यक्षेत्रतात येथील मालमत्तेचे सर्व भाग व खंड. ताबा दिनांक: ३१ ऑक्टोबर २०२३	२१ नोव्हेंबर २०२२ रोजी रु. २६,७९,८९८/ - (रुपये सव्वीस लाख एकोणऍशी हजार आठशे अठ्ठ्याण्णव फक्त)
१. संतान विटकर, २. नेणी एस विटकर, ए- २०३, विष्णू अपार्टमेंट, बोलिंज रोड, शुभम कॉम्प्लेक्स, विरार पश्चिम, ठाणे, मुंबई महाराष्ट्र - ४०१३०३. मागणी सुचना तारीख: २४ नोव्हेंबर २०२२ कर्ज क्र.: २०५०००४३९४६डीएच (पीआर००६८९९९३)	फ्लॅट क्र. २०३, दुसऱ्या मजल्यावर, क्षेत्रफळ सुमारे ६ ३७ ची. फूट. म्हणजे ५९. २० ची. मीटर (बिल्ट अप क्षेत्र), विष्णू म्हणून ज्ञात इमारतीत आणि महाविष्णू को - ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड म्हणून ज्ञात सोसायटीमच्ये, एन.ए. जिमन सर्वे क्र. १०, हिस्सा क्र. ३(भाग) क्षेत्रफळ सुमारे ८२०० ची. मी., गाव-बोठिंज, तालुका-वसई, जिल्हा-पालपर येथे, वसई क्रमांक १ ते ६ वेथील उपनिबंधकांच्या कार्यक्षेत्रात येथील मालमत्तेचे सर्व भाग व खंड. ताबा दिनांक: ०३-नोर्व्हेंबर-२०२३	२१ नोव्हेंबर २०२२ रोजी रू.२३,२५,०१६/- (इ. तेवीस लाख पंचवीस हजार सोळा फक्त)
१. कमलेश कॉडबिलकर, २. अनिता कमलेश कॉडबिलकर, खोली ऋ.१५, फरीदखलील पटेल चाळ, समेलपाडा, समेलपाडा, नालासोपारा पश्चिम, ठ्राणे, पालघर, महाराष्ट्र - ४०१२०३. मागणी सुचना तारीख: २४ नोव्हेंबर २०२२ कर्ज क्र१११००००७६७डीएच (पीआर००६८५८८१)	फर्तंट बेआरंग क्र. एफ/१०१, पहिल्या मजल्यावर, कृष्ण कुंज कॉम्प्लेक्स, फेज - २, जमिन बेआरंग सर्व्हें क्रमांक ४९, हिस्सा क्रमांक २,५,४,६,८/१,९ वर, इमारत क्रमांक १ मध्ये ५८० चौरस फूट क्षेत्रफळ, गाव समेल, समेलपाडा, नालासोपारा (पश्चिम) तालुका वसई जिल्हा पालघर येथील मालमलेचे सर्व भाग व खंड. ताबा दिनांक: २ नोव्हेंबर २०२३	२१ नोव्हेंबर २०२२ रोजी इ.२६,६५,०६५/- (रुपये सव्वीस लाख पासष्ट हजार पंच्याण्णव फक्त)
१. देवेश विस्वास, २. चेतना विस्वास, जी- ०१, तळमजला, पवन आर्केड इमारत, मधुवन टाउनशिप जवळ, ठाणे, पालचर महाराष्ट्र - ४०१२०८. मागणी सूचना तारीख: २४ नोल्डेंबर २०२२ कर्ज क्र.: ०१३००००८९६३डीएच (पीआर००६७९७४६)	पवन आर्केड या इमारतीमधील तळमजल्यावर फ्लॅट क्र. ००१, कारपेट क्षेत्र ४६७ ची. फूट. म्हणजे ४३.३८ ची. मीटर, जिमन बेआरिंग एस. क्र. ९०, एच. क्र. १२, क्षेत्रफळ ५२३ ची. मी. (०-०५आर-२पी ७/१२ उतारा नुसार) आणि सल्हें क्र. ९०, हिस्सा क्र. १३, क्षेत्रफळ ४१ ची. मी. (०-२२आर-६पी ७/१२ अर्कानुसार) प्रकृण क्षेत्रफळ मुसारे ५६४ ची. मी. क्षित्रा त्याच्या आसपास, मधुबन टाउनशिण चा भाग बनवृत, समूह गृहनिर्माण योजना, गाव गोखिबरे, तालुका वसई, जिल्हा ठाणे येथील मालमत्तेच मित्र माग व खंड आणि मालमत्तेची चतुरिमा: पूर्व: १२ मीटर स्टं अंतर्गत रस्ता, पश्चिम: खुला भूखंड (मीठ पॅन), उत्तर: इमारत क्र. १७ उत्सव इल्हेन्यू, त्रिक्षण: इमारत क्र. १५, शांती प्लाझा ताबा दिनांक: २ नोल्हेंबर २०२३	१९ नोव्हेंबर २०२२ रोजी रु. २६,९८,८५८/ - (रुपये सब्वीस लाख अङ्घयाण्यव हजार आठश अङ्घवन्न फक्त)
१. रमेशाचंद श्रीलाल जैन, २. कांतादेवी रमेशाचंद जैन, ३. राकेश रमेशाचंद्र जैन, ए-१०१, शिव आशिष कोहीसोलि, आचोळे रोड, जुने आचोळे हॉस्पिटल जवळ, कुल वैभव नगर, वसई ठाणे पालचर महाराष्ट्र - ४०१२०९. मागणी सूचना तारीख: २४ नोव्हेंबर २०२२ कर्ज क्र.: ०५००००३५५४९डीएच (पीआर००६८३१९१)	फ्लॅट क्र.ए-१०१ आणि फ्लॅट क्र.ए-१०२, पहिला मजला, क्षेत्रफळ सुमारे ३४० चौ.फूट. आणि ३४० चौ.फूट. यिव आशिष कोहोसां लिमिटेड म्हणून ज्ञात इमारतीमधील अनुक्रमे बिल्ट अप क्षेत्र, आचोळे गाव, ता. वसई, जिल्हा ठाणे, आचोळे हॉस्पिटलच्या मागे, आचोळे टोड, नालाभोपार (थू), ता. वसई, या गावातील जुना कहे क.११५, नवीन सर्वे क्रमांक १४५, जिल्हा ठाणे ४०१२०१ येथील मालमत्तेच सर्व भाग व खंड. ताबा दिनांक : ३१ ऑक्टोबर २०२३	१९ नोव्हेंबर २०२२ रोजी रु.३८,३७,०६५/- (रुपये अडतीस लाख सदतीस हजार पासष्ट फक्त)
१. नरेंद्र के ठाकूर, २. राजकुमारी के ठाकूर, ३. सममा नरेंद्र सिंह.	फ्लॅटक्र.जी-०१, कारपेट क्षेत्र ७२५ चौ.फूट म्हणजे ६७.३५ चौ.मी, दोस्ती कोरल ३ इमारत मधील तळमजल्यावर, सुमारे २४९५ चौ.मी. क्षेत्र, सन्दें क्र.आणि हिस्सा क्र.७२/२१, ७२/ ११.७२/१३, ७३/१.७३/६, ७३/१६, ७३/१७, ७३/१८, ७३/१९, ७३/१९,	१० डिसेंबर २०२२ रोजी रु. ४१,५३,३४८/- (रुपये एकेचाळीस लाख त्रेपन्न हजार तीनशे

. **सुषमा नरेंद्र सिंह,** -जी-०१, दोस्ती रेसी कोरल ३, बरामपूर, स्टेला ११, ७२/१३, ७३/१, ७३/६, ७३/१६, ७३/१७, ७३/१८, ७३/१९, ७३/ २०, ७४/ एकेचाळीस लाख त्रेपन्न हजार तीनशे १२, ७४/१६, ७१/१७+१८, ७२/१०, ७३/२, ७३/४, महसूल गाव बरंपूर, नवघर-माणेकपूर-दिवाणमान नगर पालिका परिषद, तालुका व नोंदणी उपजिल्हा वसई, जिल्हा व अट्टेचाळीस फक्त) पेट्रोल पंप, वसई पश्चिम, ठाणे, महाराष्ट्र - ४०१२०१. **मागणी सूचना तारीख:** १६ डिसेंबर २०२२ नोंदणी जिल्हा ठाणे. येथील मालमत्तेचे सर्व भाग व खंड.

ताबा दिनांक : २ नोव्हेंबर २०२३ **कर्ज क्र.**: २०५०००४४१५४डीएच गीआर००६९००४४) म्लॅट बेअरिंग क ए /११× पहिला मजला. श्री रश्मी कोहीसोलि. कष्णा टाउनशिप. अंबादी ०८ नोव्हेंबर २०२२ रोजी . रोहित रवींद्र सिन्हा, ोड, डोवनमान, वसई रोड (पश्चिम), जिल्हा - पालघर -४०१२०२, क्षेत्रफळ सुमारे ५४५ रु. २६,७२,५५५/- (रुपये सव्वीस वोली क ५बी. मार्ड लाभ कॉरेज. बंदरवाडा. मालवणी चौरस फट बिल्ट अप क्षेत्र, गाव - दिवाणमान, वसई रोड(प), जमिन सर्व्हे क्र.३९,५९/ लाख बहाहत्तर हजार पाचशे पंचावन्न ाव, मार्वे रोड, मालाड, ग्रीन व्हिलेज रेसुर जवळ, , ६७, १९१, १९२, कृष्णा टाउनशिप, अंबाडी रोड, तालुका वसई, जिल्हा - पालघर मुंबई उपनगर, मुंबई, महाराष्ट्र - ४०००९५ ४०१२०२ येथील मालमत्तेचे सर्व भाग व खंड. **ागणी सूचना तारीख:** १६ नोव्हेंबर २०२२ ताबा दिनांक : २ नोव्हेंबर २०२३

स्तॅट क्र.बी/२०२, दुसऱ्या मजल्यावर, क्षेत्रफळ सुमारे ३७९ चौ. फूट. बिल्ट अप म्हणजे . दिलीप सखाराम रंगले ३५. २२ चौ. मीटर.बिल्ट अप क्षेत्र, हिल व्ह्यू-१ को.ऑप.हौ.सो.लि.म्हणून ज्ञात इमारतीमध्ये, वर्व्हे क्रमांक १२१, हिसा क्रमांक १ भाग, गाव- तुर्ळीज, ता. वसई, विजय नगर, नालासोपारा . प्रदीप सखाराम रंगले . .५.२०.३१७/- (रुपये पाच लाख वीस हजार तीनशे सतरा फक्त) ी-२०२, हिलव्ह्यू कोहौसोलि, तुळींज रोड, विजय नगर नालासोपारा ठाणे महाराष्ट्र - ४०१२०९ (पू), जि. ठाणे, उप नोंदणी जिल्हा वसई-३ आणि नोंदणी जिल्हा ठाणे येथील मालमत्तेचे **ागणी सूचना तारीख:** १६ डिसेंबर २०२२ कर्ज क्र.: ०५००००१५६४२डीएच ताबा दिनांक : ३१ ऑक्टोबर २०२३

पीआर००६८२७३१) स्तॅटक्र.ए/१०, क्षेत्रफळ सुमारे ३१६ चौ.फू. म्हणजे २९.३६ चौ.मी., इमारतीच्या तळमजल्या १० डिसेंबर २०२२ रोजी बिल्ट अप क्षेत्र. किरण को.ऑप.हौ.सो.लि. म्हणून ज्ञात इमारतीत, (नोंद क्र.टीएनए/ . संकेता सुजीत साळकर, ह. १५.२७.९२९/- (रुपये पंधरा १०३/ए, लक्ष्मी दर्शन अपार्टमेंट, तुळजीन दर्शन, विजय नगर, ठाणे, नालासोपारा, महाराष्ट्र - ४०१२०९. हीएसआय/एचएस-जी/टीसी/४९४९/१९९२-१९९३) बांधकामित फ्रीहोल्ड जिमन सब्हे लाख सत्तावीस हजार नऊशे क्र.४९, एच.क्र.०.१९(पी), गाव समेल (उमराळे), नालासोपारा (प), तालका वसई, ता एकोणतीस फक्त) **ागणी सूचना तारीख:** १६ डिसेंबर २०२२ उप जि. वसई-३, नालासोपारा, जि. आणि रजि. जि. ठाणे येथील मालमत्तेचे सर्व भाग कर्ज क्र.: ०५००००३५३२७डीएच

।।बा दिनांक : २ नोव्हेंबर २०२३ म्लॅट क्र ३०४, तिसरा मजला, जुही अपार्टमेंट, मनवेलपाडा रोड, दत्त मंदिर रोड जवळ, सर्व्हे क्र. १७९, क्षेत्रफळ सुमारे ३०.६६ चौ.मी., गाव - विरार (पश्चिम), ता - वसई, जिल्हा पालघर (ठाणे) येथील मालमत्तेचे सर्व भाग व खंड. . चंद्रशेखर एस जाधव. रू. ११, २७, ०७१ / - (रुपये अकरा ायण पांडुरंग चाळ, मोगरा पाडा, लिगायत सदन लाख सत्तावीस हजार एकहत्तर फक्त) ताबा दिनांक : २ नोव्हेंबर २०२३ जवळ, अंधेरी पूर्व, मुंबई उपनगर, मुंबई, महाराष्ट्र -

कर्ज क्र.: ११०००००३९४४डीएच पीआर००६८५७०२) १. मयुर विजय घुडे. फ्लॅट क्र.ए/१०२. क्षेत्रफळ ५९० चौ.फट. बिल्ट अप क्षेत्र, पहिल्या मजल्यावर, ओम सयोग विजय सीताराम घुडे को.ऑप.हौिसंग सोसायटी लि च्या सुयोग अपार्टमेंट म्हणून ज्ञात इमारतीत, पहिल्या मज रु.७,४४,७३६/- (रुपये सात लाख त्यार केलेले किंवा त्याच्या आसपास सर्वे क्रमांक ४९. हिसा क्रमांक ११ भाग, क्षेत्र ८३५ चौ. वव्वेचाळीस हजार सातशे छत्तीस फक्त

बौथ्या मजल्यावर फ्लॅट क्र.बी /४०२. क्षेत्र ५४५ चौ. फट. म्हणजे ५०.६३ चौ. मीटर (बिल्र

भप क्षेत्र) बी विंगमध्ये, इमारतीच्या प्रकार जेएस, केएस, केएस-१, शिव दर्शन म्हणून ज्ञात

३. विशाखा विजय घुडे, ए/१०२, सुयोग अपार्ट., समेलपाडा, उमराळे रोड, डांगे कॉम, लिटल फ्लॉवर-शाळे जवळ, नालासोपारा नी. महसूल गाव-समेल (उमराळे), तालुका वसई, नोंदणी उपजिल्हा वसई-२, जिल्हा व नोंदणी जिल्हा ठाणे, समेलपाडा, नालासोपारा (पश्चिम) नालासोपारा नगरपालिका परिषदेच्य हद्दीत येथील मालमत्तेचे सर्व भाग व खंड. मश्चिम, ठाणे, महाराष्ट्र-४०१२०३. ताबा दिनांक : २ नोव्हेंबर २०२३ मागणी सचना तारीख: १६ डिसेंबर २०२२ **कर्ज क्र.**े१८५०००००२११डीएच ोआर००६८८७९३)

. परेश प्रवीण पालांडे, फ्लॅट क्र.४०३, पांडुरंग अनंत नगर, पूलपाडा रोड, विरारपूर्व, मातोश्री इमारतीसमोर, गोकुळधाम कॉम्प्लेक्स,

ठाणे, पालघर महाराष्ट -४०१३०३. **गागणी सूचना तारीख:** १६ डिसेंबर २०२२ कर्ज क.: ११०००००६२००डीएच आर००६८५७४३)

१. पंकज प्रवीण पालांडे.

. गिरीश पुखराज जैन,

मागणी सचना तारीख: १६ डिसेंबर २०२२

कर्ज क्र.: ०२५०००१३६६६डीएच

इमारत क्र. २७, शिव दर्शन को.ऑप.हौिसंग सोसायटी म्हणून ज्ञात सोसायटीच्या इमारतीमध्ये, विवा जांगीड कॉम्पलेक्स म्हणून ज्ञात कॉम्प्लेक्समध्ये, बांधकामित जिमन बेअरिंग सर्व्हे क्र. १८०/१अ, १बी, २अ, ३, ४, ५, ६, ७, १०, ११, १२, १३, सर्व्हे क्र. १८१/१, २, ३, सर्व्हे क्र.१८२/१, सर्व्हे क्र.१८३, सर्व्हे क्र.१८४/२, सर्व्हे क्र. १८५/१, २, सर्व्हे क्र.१८६/१. २अ. २ब. ३. ४. ५. ७. सर्व्हे क्र.१८७/१. २. ३बी. ३सी. ५. ६. ७. १० १, सर्व्हे क्र. १८८/१अ, १ब, सर्व्हे क्र. १८९/३, सर्व्हे क्र.१९०/२/१, २/२, २/३, २/ ४, २/५, ३, ४, सर्व्हे क्र. १९४/१, २, ३/१, ३/२, ४, सर्व्हे क्र.१९८, सर्व्हे क्र. १९९, २,७/१,७/१, सर्व्हे क्र.२००, सर्व्हे क्र. २१४/२, ३,४,५, सर्व्हे क्र. २१५/१/४,१ ७. १/८. १/९. सर्व्हे क्र. २१६. सर्व्हे क्र. २१७/१. २. ३. ४. ५. ६. ८. सर्व्हे क्र. ३३८/ अ/२, गाव विरार, तालुका वसई, जि. पालघर, उप-निबंधक वसई क्र.१ ते ६ हद्दीत येथील मालमत्तेचे सर्व भाग व खंड.

. लीलाबाई पखराज जैन. इमारतीमधील बिल्ट अप क्षेत्र आणि आता ही सोसायटी श्रीपाल क्लासिक को-ऑपरेटिव्ह . हाऊसिंग सोसायटी लिमिटेड म्हणून ज्ञात सोसायटी जमिन बेअरिंग सर्व्हे क्र. ३४३ हिस्सा क्र . नितेश पुखराज जैन. १ भाग, १ भाग, ४, सर्वे क्र. २८६ हिस्सा क्र. २ भाग, २ भाग, ६,७, ८, सर्वे क्र. ३४७,१ . गग, १ भाग, २ भाग, ३,४,५ भाग, ५ भाग, ५ भाग, ६, ७,८,९, क्षेत्रफळ सुमारे २८०० . विकास पुखराज जैन, ए/१०४. न्य सरगम कोहौसोलि. श्रीपाल कॉम्प्लेक्स चौ.यार्डस. म्हणजे २३४२७.०५ चौ.मी., विरार, तालुका - वसई, जिल्हा - ठाणे, नोंदर्ण गता मंदिराजवळ, आगाशी रोड, ठाणे, विरार (पश्चिम), जिल्ह्यात आणि विरार येथे उप-नोंदणी या महसूल गाव येथील मालमत्तेचे सर्व भाग व खंड महाराष्ट्र - ४०१३०३. ताबा दिनांक : २ नोव्हेंबर २०२३ **ागणी सूचना तारीख:** २० ऑगस्ट २०२१

फ्लॅटक्र. सी-२१२०, २रा मजला, क्षेत्रफळ सुमारे ४३० चौ.फू., श्रीपाल क्लासिक म्हणून ज्ञात रु. १५,८९,२७५/- (रुपये पंधरा लाख एकोणनव्वद हजार दोनशे पंच्याहत्तर फक्त)

१० डिसेंबर २०२२ रोजी

१० डिसेंबर २०२२ रोजी

ह. २०,५७,४९६/- (रुपये वीस लार

सत्तावन्न हजार चारशे शहाण्णव फक्त)

पीआर००६८२७८७) कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे की, कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) च्या तरतूदीनुसार प्रतिभूत मालमत्ता सोडविण्यासाठी वेळ उपलब्ध आहे.

दिनांक : ०५.११.२०२३ ठिकाण: मुंबई

कर्ज क्र.: ०५००००२१६६७डीएच

एसबीएफसी फायनान्स लिमिटेड.

प्राधिकृत अधिकारी,

SUNDAY, NOVEMBER 5, 2023 WWW.FINANCIALEXPRESS.COM

22

CENTRAL RAILWAY

CS.113.ALS.ALI.VAY
OPEN E-TRODER WOTICE
Name of work: Repair and
Rahabilitation of Quartens at DR.
MTN. CLA. VVH. THK, KYN. ABH.
(10) locations. The moder Wolfee No.
73/2023 (BB.L.G.WIGP 2022.04.R-4)
Approximate Cost of the work
Value ... 22.14-20.560.05. Did
Value ... 22.14-20.560.05. Did
Days: Completion period: 65
Months (C): Instruction: 1) fineder
closing date & time of aforesaid
tender: Liplo 13:00 hrs. of 64.12-2023
and will be opened after 13:00 hrs. 2)
The prospective tenderers are
requested to visit the velobile
tenders & corrigendum, if any.
3) Tenderer may participate in above
a-tender electronically through
website www.frees.go.win. only &
submission of manual offers against
e-nested are not allowed. Manually, if der are not allowed. mannited shall neither be opened sidered. 4) For further encontact. Senior Divisi No.-73/2023 of 02.11.2023 644 DOWNLOAD UTS APP FOR TICKET

For Advertising in TENDER PAGES Contact JITENDRA PATIL Mobile No.:

9029012015

Landline No.: 67440215

WESTERN RAILWAY

o.: EL 81/2/655/WA/81 No.: EL 81/2/65/S/WA/81
to2911/2023. Work and location.
Churchgate (GLO building)
therowener in lighting of heritage
structure. Approx. cost of work:
8. 1,726/18600. Costof fills Security.
Rs. 2,36,300. Date & Time of
Submission: 1812/11/2023.1500 hrs.
Date & Time of opening: on 27/11/2023
t 15.30 hrs. NOTE: Presens visit cut
the fundamental configence of the light of the location of the land of the location of the land of us on : 🎁 facebook.com/West

WEST CENTRAL RAILWAY

Commercial Department Jabalpur Division
No. JBP/C/170IE-Auction/Misc/23 Date:31.10.2023
The bids are invited from registered entities on IREPS by Fr. DCM/JBF (ACO) through e-Auction for the commercial/NFR contracts of Earnina 8 The bids are invited from registered entities on IRECP by 2s. DCM.4D ACO) through e-Auction for the commercialNFF contents of Earning 4. Leasing of SLRs. The Catalogues have already been published on IREP between the property of the Catalogues and the Catal 7/17/2023 10/2014; Auction tend -17/2023 10/2014; re advised to visit website www.leps.gov.in for more inform read to the control of the co **©**ं स्वच्छ भारत अभियान एक कदम स्वच्छता की ओर

311, Marol Bhavan, 3rd Floor, Marol Co-Op, Indl. Estate L.W. Road, J.B. Nagar Post, Andheri (B), Mumbal-800 059, Felt. 1022-4013-3850 (E-Mail: mumbal-ge-enithtibres.com, CN: L40100MH1989FLC054580 STATEMENT OF UNAUDIDE HINNELTE, RESULTS FOR THE QUARTER AND HAVE RESULTS FOR THE STATE OF THE RESULTS FOR THE RESULTS FOR THE STATE OF THE RESULTS FOR THE RESULTS FOR

Sr.			Quarter Ended		Half Ye	Year Ended	
No	Particulars			(Unaudited)		-{Unaudited)	31/03/20 (Audite
1	Total Income from Operations	1,123.36	611.75	1574:52	1735.11	3,092.73	5279.4
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	128.25	(43.10)	212.49	85.75	338.11	382.3
3	Net Profit/(Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	128.25	(43.10)	212.49	85.75	338.11	382.3
4	Net Profit/(Loss) for the period after Tax, (after Exceptional and/or Extraordinary items)	94.71	(32.15)	159.81	62.57	253.39	283.
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income]	94.71	(32.15)	159.81	62.57	253.39	280.
6	Equity Share Capital (Face value Rs.10/- each)	394.41	394.41	394.41	394.41	394.41	394.4
7	Earnings per equity Share (of Rs. 10/- each) (1) Basic(Rs.) (2) Diluted (Rs.)	2.40 2.40	(0.82)	4.05 4.05	1.59	6.42 6.42	7.2

No stook is an Extract of the detailed format of results for quarter and, year ended on 3.09.20.3 filled with the stock exchange under Regulation - 3.09 of the 5.681 (Issing and Obligations and Dictosiure Requirements Regulations). 2015 and approved by Board on 4th November 2023. The format of the standalone quarterly results are available on the website of the stock exchange (www.bseindiu.com) and the Company's website (www.certififthers.com). Date: 0.41.1.2023 By Order of the Board of Directors 2012 and 2012

UNION QUALITY PLASTICS LIMITED CIN No. 125209MH1984PLC1334GK

NOTICE

FORM G
NVTATION FOR EXPRESSION OF INTEREST FOR
ARRADHAIN REALITES LIMITED
ARRADHAIN REALITES LIMITED
FORWING STREET OF STREET STREET OF STREET OF STREET
Under Regulation 564(1) of the Inschemy and Bankunchy Board of India
(Inschem) Regulation Forces for Corporate Pressons/Regulations, 2015)

1,	Name of the corporate debtor along with PAN/ CIN/ LLP No.	AARADHANA REALIJES LIMITED CIN:U70100MH1976PLC034721
2.	Address of the registered office	Regd, Office:United Business Park, Unit No.202, 2nd Floor, Plot A 40, Road No 11, MIDC, Wagle Estate, Thane MH 400604
3.	URL of website	NA NA
4.	Details of place where majority of fixed assets are located	No fixed assets
5.	Installed capacity of main products/ Services	N. A.
6.	services sold in last financial year	There is no direct income. The company booked a loss of INR 2,96 crs for the period 2021-2022 as per the last audited Balance Sheet
7,		0
8.	Further details including last available financial statements (with schedules) of two years, lists of creditors, relevant dates for subsequent events of the process are available at:	Sending request by email to: aaradhana@resolvegroup.co.in
9.	Eligibility for resolution applicants under section 25(2)(h) of the Code is available at:	Sending request by email to: aaradhana@resolvegroup.co.in
10.	Last date for receipt of expression of interest	21/11/2023
	Date of issue of provisional list of prospective resolution applicants	01/12/2023
12.	Last date for submission of objections to provisional list	06/12/2023
	Date of issue of final list of prospective resolution applicants	16/12/2023
	Date of issue of information memorandum, evaluation matrix and request for resolution plans to prospective resolution applicants	ENGELLE
15.	Last date for submission of resolution plans	20/01/2024

State for scientisco of recolution [area]. 2001/2014
sis somella di to scienti Ed 1
sandani Ed 1
sis somella di to scienti Ed 1
sis somella di to scienti Ed 1
Sis somella di to scienti Ed 1
Sis somella di totali Ed 1
Sis somella di total

ত্রভার্ন JASH ENGINEERING LIMITED

CIN: L28910MP1973PLC001226
Registered Address: 31, Sector-C, Sanwer Road, Industrial Area, Indore 452015, Madhya Pradesh, India Phone: 0731-6732700, Email: Info@jashindia.com, Website- www.jashindia.com

(Rs. In Lakhs Except for EPS)									
	Particulars	Quarter Ended			Half Yea	Year Ended			
S.N.		30 Sep 2023 Unaudited	30 June 2023 Unaudited	30 Sep 2022 Unaudited	30 Sep 2023 Unaudited	30 Sep 2022 Unaudited	31 Mar 2023 Audited		
1	Total Income from operations	7278.00	4312.58	6885.51	11590.58	10531.63	28097.32		
2	Net Profit / (Loss) for the period before Tax	831.82	325.95	1674.06	1157.77	1913.90	4675.69		
3	Net Profit / (Loss) for the period after tax	775.74	239.85	1625.52	1015.59	1850.77	4081.02		
4	Total Comprehensive Income for the period	732.63	224.87	1606.07	957.50	1834.06	4021.11		
5	Paid-up Equity Share capital (Face value per share Rs.10/- each)	1202.99	1202.99	1194.13	1202.99	1194.13	1202.99		
6	Earning per share								
	a) Basic (not annualised)	6.45	1.99	13.61	8.44	15.50	34.15		
_	b) Diluted (not appualised)	6.35	1.95	13.41	8.27	15.28	33.61		

5.N.	. Particulars	10	Quarter Ended	1	Half Yea	Year Ended	
		30 Sep 2023 Unaudited	30 June 2023 Unaudited	30 Sep 2022 Unaudited	30 Sep 2023 Unaudited	30 Sep 2022 Unaudited	31 Mar 202 Audited
1	Total Income from operations	9651.98	6545.50	7457.08	16197.48	12310.00	41520.77
2	Net Profit / (Loss) for the period before Tax	997.86	(380.81)	671.15	617.05	271.86	5649.36
3	Net Profit / (Loss) for the period after tax	854.22	(336.90)	564.34	517.32	150.20	5170.12
4	Total Comprehensive Income for the period	883.55	(361.11)	558.61	522.43	216.19	5482.61
5	Paid-up Equity Share capital (Face value per share Rs. 10/- each)	1202.99	1202.99	1194.13	1202.99	1194.13	1202.99
6	Earning per share						
	a) Basic (not annualised)	7.10	(2.80)	4.73	4.30	1.26	43.27
	b) Diluted (not annualised)	7.00	(2.80)	4.66	4.24	1.24	42.58

The above unaudited standalone and consolidated financial results have been reviewed by the Audit Committee at thereafter approved and taken on record by Good of Directions at their metrics place of 2016 (womenbe, 2023, and the above unaudited standalone and consolidated financial results is an extract of the detailed format of Quartely and staff they financial Results field with the Stock Schlange under Regulation 3.0 of the STB (Listen) Obligation and staff they financial Results field with the Stock Schlange under Regulation 3.0 of the STB (Listen) Obligation and staff they financial Results field with the Stock Schlange under Regulation 3.0 of the STB (Listen) Obligation and staff they will be staff to the STB (Listen) Obligation and the Company's website viz. www.iashindia.com.

For JASH Engineerig Limite

Chairman & Managing Director DIN - 00780920 Place: Indore Date: 03/11/2023



BAYER CROPSCIENCE LIMITED

CIN: L24210MH1958PLC011173

Regd. Office: Bayer House, Central Avenue, Hiranandani Estate, Thane (West) - 400 607. Website: www.bayer.in; Email: ir_bcsl@bayer.com Tel. No.: 022-2531 1234; Fax No.: 022-2545 5063

BAYER

FE SUNDAY

Notice – Declaration of Interim Dividend & Intimation of Record Date

NOTICE IS HEREBY GIVEN that the Board of Directors ("Board") of Bayer CropScience Limited ("Company") at its Board Meeting held on Friday, November 03, 2023, have declared an Interim Dividend of Rs. 105/- per share to the equity shareholders of the Company.

FURTHER NOTICE IS HEREBY GIVEN that pursuant to Section 91 of the Companies Act, 2013, the Board has fixed the Record Date as Thursday, November 16, 2023, for the purpose of payment of Interim Dividend on the equity shares of the Company for the Financial Year 2023-24. The Interim Dividend will be paid on Thursday, November 30, 2023 to those Members whose names appear on the Company's Register of Members as holders of Equity Shares as on the Record date i.e. Thursday, November 16, 2023 and in respect of shares held in dematerialized form, to the Beneficial Covers of the equity shares as at the dose of business hours on the same date as per the details furnished which perceivations for the numbers of the same. details furnished by the Depositories for the purpose.

detals furnished by the Depositories for the purpose.

The Shareholders may note that the Interim Dividend will be paid electronically to those shareholders who have updated their bank account details. For shareholders who have not updated their bank account details, dividend warrants/demand drafts/cheques will be sent out to their registered addresses. To avoid delay in receiving the dividend, shareholders are requested to update their bank details with their DPs. For Members holding shares in physical mode. SEBI vide its Circular dated November 03, 2021, has mandated registration of PAN, KYC details and Nomination. Therefore, Members holding shares in Physical form are requested to butten their PAN, KYC details including bank details and nomination details to the Company's Registrar and Share Transfer Agent, TSR Consultants Private Limited (TPCIP) through Form ISR – 1 and other applicable forms. The Investor Service Request forms are available at www.bayer.in in case of holdings in physical form.

Shareholders may note that oursuant to Finance Act. 2020. dividend income will

www.baye.rin in case of holdings in physical form.

Shareholders may note that pursuant to Finance Act, 2020, dividend income will be taxable in the hands of the shareholders w.e.f. April 01, 2020 and the Company is required to deduct tax at source (TDS) from dividend paid to shareholders at the prescribed rates (plus applicable surcharge and coss) as may be notified from time to time. The information regarding the applicability of TDS rate for various categories of shareholders and documentation required. Is available under the Investor Section at www.bayerin. The Shareholders are requested to send all the necessary documents complete in all respect through email at dividend india@bayer.com on or before Thursday, November 16, 2023 to enable the Company to deduct the correct TDS on the dividend payment.

For Bayer CropScience Limited

Nikunjkumar Savaliya Company Secretary & Compliance Officer

Procter & Gamble Health Limited

Place: Thane Date: November 04, 2023

Registered Office: P&G Plaza, Cardinal Gracias Road, Chakab, Ancheri (E), Mumbai - 440 099
Website: www.pghaelthidi.com Email D: investorgrievance.im@pg.com
Tel: (91-22) 6866 9000 - Fax: (91-22) 2518 6828 Investor helpline no.: 8231902520

not (91-22) 8866 9000 • Fax: (91-22) 2516 8828 Investor heldine on: 8291902500 NOTICE

NOTICE

NOTICE is hereby given that the Fifty-Sixth Annual General Meeting ("AGM") of the Members of the Company will be held on Thursday, November 30, 2023, at 03:30 p.m., through Video Conference ("VC") or Other Audio Visual Means ("OAM") in compliance with the General Circular Nos. 14/202 dated Agrid 12, 2020, 2020 dated May 5 2020, 2020 25 dated May 5 2020, 2020 25 dated May 5 2020 per 10 pe

Notice celling the Cash and the

Location Princely, november 24, 2023, to 1 hursday, November 30, 2023 (both days inclusive), for the purpose of determining he names of Members eligible for final dividend on Equity Shares; if declared at the 55° AGM.

In compliance with the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rules framed there under and Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is providing facility of remote e-vorting to its Members in respect of the business to be transacted at the AGM. The remote e-vorting root of the Securities and 35° 00 AM. and ends on Wednesday, November 29, 2022 at 5:00 P.M. During this period, Members of the Company, holding shares either in physical form or in dematerialised form, as on Thursday, November 23, 2022, any cast their vice electronically. The e-voiding module arisin be disabled for voling threaders. Once the voice or a resolution is cast by a B. Dholakts and in his absence New Violevest 6, Bhagat, Dholakts A. Associates LLP. Practicing, and the company Secretaries, to act as the Scrutinizer, for conducting the scrutiny of the voice can. A person, whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date, i.e., Thursday, November 23, 2023, only shall be entitled to avail the facility of remote evoting or for participation at the AGM and voing thereafter. Instructions and procedure for evoting are set out in the notice of the AGM. Those who have not registered their e-mail addresses, for evoting may follow the instructions mentioned below:

In case shares are held in physical mode please provide Fide No., Name of shareholders, scanned copy of the share certificates (front and back), PAN (self-ettested scanned copy of PAN card), AADHAR (self-ettested scanned copy of PAN card), AADHAR (self-ettested scanned copy of PAN card), and the share are also and the decided and solicity and contributions of th

... uested to register / update bank details to enable electronic modes of transfer fo Members are requested to r dividends and in this regard:

- Members holding shares in electronic form are requested to furnish their bank details to their Depository Participants ("DPs").

Members holding shares in electronic form are requested to furnish their bank details, to their Depository Participants (CPPs.)

Members holding shares in physical form are requested to furnish their bank details, alongwith a photocopy of a blank cancelled cheque pertaining to their bank account to the Registrar and photocopy of a blank cancelled cheque pertaining to their bank account to the Registrar and the AGM. For instructions on joining the AGM, member of scaling volde through remote e-voting or e-voting during the AGM, members are requested to refer to the Notice of the AGM.

For instructions on joining the AGM, menner of scaling volde through remote e-voting or e-voting during the AGM, members are requested to refer to the Notice of the AGM.

For their Shareholders may note that, in accordance with the provisions of the Income Tax Act, 1961 ("the ACT) as amended by and read with the provisions of the Indian Finance Act, 2020, dividend declared and paid by the Company after Agril 1, 2020, is taxable in the hands of shareholders and the Company is required to deduct Tas at source (*TDS*) on the distribution of dividend income to its shareholders at the applicable rates, in order to enable us to determine the appropriate TDS rate as applicable, shareholders are requested to submit the requisite documents on the propriate TDS rate as applicable, shareholders at the applicable rates, in order to enable us to determine the appropriate TDS rate as applicable, shareholders at the applicable radion. The said documents (ally completed and signed) were required to deduct TDS at all dividend. The said documents (ally completed and signed) were required to be uploaded on the RTA's website cinward.rsg@klinterb.com on remoter folder who would like to express their views/have questions, may register themselves as a speaker will only be allowed to express their views/shave questions during the AGM.

Shareholders who would ke to express their views/have questions and questions depending on the availability of time for

Place: Mumbai

Company Secretary